



जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी  
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, बीड  
करारतत्वावर कंत्राटी पदे नेमणूकीकरिता जाहिरात

खालील पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहीरात प्रसिध्दी दिनांक १०/०४/२०२३ पासून दिनांक १९/०४/२०२३ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड येथे खालील नमुन्यामध्ये व्यक्तीशः सादर करावेत पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

| अ.क्र. | पदाचे नांव       | एकुण रिक्त पदे | नियुक्तीचे ठिकाण            | शैक्षणिक अर्हता                  | अनुभव   | प्रवर्ग निहाय रिक्त पदे  | एकत्रित मानधन |
|--------|------------------|----------------|-----------------------------|----------------------------------|---|--|---------------|
| 1      | Medical Officer  | 23             | जिरु/उजिरु/ग्रारु           | MBBS                             | एन.एच.एम किंवा शासकिय अनुभव असल्यास प्राधान्य | अनु.जाती- ४<br>अनु.जमाती- २<br>भटक्या जमाती (व) - १<br>भटक्या जमाती (क) - १<br>भटक्या जमाती (ड) - १<br>विपेश मागास वर्ग - १<br>इतर मागास प्रवर्ग - ७<br>इडब्ल्यूएस- ३<br>खुला- ३   | 60000/-       |
| 2      | Audiologist      | 1              | जि.रु.बीड                   | Degree in Audiology              |   | खुला- १  | 25000/-       |
| 3      | Physiotherapist  | 1              | जि.रु.बीड                   | Graduate Degree in Physiotherapy | 2 years exp.                                  | इतर मागास प्रवर्ग- १   | 20000/-       |
| 4      | Staff Nurse      | 43             | जिरु/उजिरु/स्त्री रु/ग्रारु | RGNM                             | एन.एच.एम किंवा शासकिय अनुभव असल्यास प्राधान्य | अनु.जाती- ६<br>अनु.जमाती- ३<br>भटक्या जमाती (व) - १<br>विमुक्त जाती (अ) - २<br>भटक्या जमाती (क) - २<br>भटक्या जमाती (ड) - १<br>इतर मागास प्रवर्ग - १०<br>इडब्ल्यूएस- ३<br>खुला- १५ | 20000/-       |
| 5      | Lab Technician   | 1              | जि.रु.बीड                   | 12th + DMLT. Diploma             |   | इतर मागास प्रवर्ग- १   | 17000/-       |
| 6      | Dental Assistant | 1              | जि.रु.बीड                   | 12 science + special skills      |   | अनु.जाती- १  | 15800/-       |

अटी व शर्ती :-

- जाहीरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसून सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत सदर पदांवर कायमपणाचा हक्क राहणार नाही.
- अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा (खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागासप्रवर्गासाठी ४३ वर्षे ) या पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखला झालेला नसावा.
- जाहिराती मधील रिक्त पदांच्या संख्येत व सामाजिक आरक्षणामध्ये बदल होवू शकतो तसेच रिक्त पदांच्या ठिकाणामध्ये बदल होवू शकतो.पदभरती स्थगिती करणे/रद्द करणे व पदभरती प्रक्रिया या बाबचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी राखून ठेवलेले आहे. या बाबत कोणलाही कसल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
- अर्जदारास एकपेक्षा जास्त पदाकरीता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत
- सविस्तर जाहिरात, पात्र अपात्र उमेदवारांची यादी, निवड/प्रतिक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबची सर्व माहिती/सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड च्या नोटीस बोर्डवर व बीड जिल्हयाच्या संकेस्थळावर [www.beed.gov.in](http://www.beed.gov.in) येथे वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल या बाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादीतील गुणानुक्रमांच्या आधारे प्राधान्य क्रमाने पदस्थापना दिली जाईल या बाबत उमेदवारांनी कुठल्याही दबाव तत्रांचा वापर केल्यास सदर उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
- शासकिय, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचाच विचार पदभरती/निवड प्रक्रियेत करण्यात येईल.
- रुग्णसेवेशी संबंधित पदांसाठी सेवा समाप्ती वयोमर्यादा ६५ वर्षे राहिल. वय वर्षे ६० नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारिरीक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले नंतरच नियुक्ती/पुनर्नियुक्ती आदेश देण्यात येतील.
- पदासाठीचे वेतन हे एकत्रित प्रतीमहा मानधन आहे.

१२. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत मुलाखती अथवा उच्चतम शैक्षणिक गुणाच्या अधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
१३. जाहिरातीत दर्शविण्यात आलेल्या पदांसाठी निवड प्रक्रिया पुर्ण करुन प्रतिका यादी तयार करण्यात येईल व सदर यादी पुढील वर्षभरात राष्ट्रीय आरोग्य अभियानात वेळोवेळी रिक्त होणाऱ्या पदांच्या भरतीकरीता वापरण्यात येईल.
१४. इतर तांत्रिक पदाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबधित कौन्सील कडे नोंदणी व पुर्ननोंदणी केलेली प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. संबधित कौन्सील कडे नोंदणी व पुर्ननोंदणी केलेली प्रमाणपत्रे नसल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
१५. निवड झाल्यानंतर निवड उमेदवारांचे समुपदेशन घेवून नियुक्ती आदेश देण्यात येतील त्या करीता उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
१६. उपरोक्त पदांसाठी आवश्यक पात्रता असलेला अर्जदार न मिळाल्यास किंवा आवश्यक त्या संख्येत अर्जदार न मिळाल्यास त्या पदाकरिता असलेली पात्रता (अनुभव व अर्हता) आवश्यकते नुसार शिथिल करण्यात येईल. तसेच राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरती नेमणूक देण्यात येईल. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवार राखीव प्रवर्गासाठी अर्ज दाखल करू शकतील परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. व अर्जाचे शुल्क परत केले जाणार नाही.
१७. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोई नुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
१८. स्टाफ नर्स या पदाकरीता ९० टक्के महिला व १० टक्के पुरुष या प्रमाणे निवड करण्यात येईल. (मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे पत्र दि. २२/११/२०२१)
१९. अर्जासोबत राखीव प्रवर्गाच्या जागेसाठी रु.१००/- व खुला प्रवर्गासाठी रु.१५०/ चा "DISTRICT INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY, BEED" या नावे देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डी.डी.) जोडावा.
२०. सदर पदभरती बाबतची न्याय प्रक्रिया ही जिल्हा सत्र न्यायालय बीड यांच्या न्याय कक्षेत मर्यादित असेल.
२१. अर्जासोबत प्रत्येक उमेदवारांनी लहान कुटुंबाचे प्रतीज्ञापत्र जाहीराती सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यात जोडणे अनिवार्य आहे. अन्यथा सदर उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
२२. उमेदवारांनी अर्ज करतांना जाहिरातीतील अनुक्रमांक व पदाचे नाव यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. तसेच जाहिराती सोबत जोडलेल्या नमुन्यातच परीपुर्ण भरलेले अर्ज स्वीकारले जातील. अपुर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

➤ **आवश्यक कागदपत्रे**

राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डी.डी.), जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हता संबधी आवश्यक कागदपत्रे गुण पत्रक, जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इ. झेरॉक्स प्रती साक्षांकित करुन अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहिल. अपुर्ण कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही.

- स्वाक्षरीत -  
सदस्य  
निवड समिती तथा  
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  
एन.एच.एम बीड

- स्वाक्षरीत -  
सदस्य सचिव  
निवड समिती तथा  
जिल्हा शल्य चिकित्सक  
जिल्हा रुग्णालय बीड

- स्वाक्षरीत -  
अध्यक्ष  
निवड समिती तथा  
जिल्हाधिकारी  
जिल्हाधिकारी, कार्यालय, बीड



# National Health Mission, Beed

District Integrated Health & Family Welfare Society Beed

## Application Form



Stick here  
latest  
photograph  
Sign Across

Application for the post Number & Name -----

(All fields in the \*mandatory to be filled Incomplete form submitted will be treated as rejected)

| Exact Name of Post Applied for:   |                                    |   |                                      |                              |  |                               |
|---|------------------------------------|---|--------------------------------------|------------------------------|--|-------------------------------|
| Full Name of Candidate:   |                                    |   |                                      |                              |  |                               |
| Father's/Husband's Name:  |                                    |   |                                      |                              |  |                               |
| Date of Birth (DD/MM/YYYY):   | Blood Group:                       | Gender:   |                                      |                              |  |                               |
| Marital Status:   | Existing NHM Employee<br>(Yes/No): | Nationality:  |                                      |                              |  |                               |
| Religion:   | Applying Category:                 | Caste Certificate Attached<br>(Yes/No):   |                                      |                              |  |                               |
| Original Category:  |                                    |   |                                      |                              |  |                               |
| <b>Demand Drafts Details:</b>   |                                    |   |                                      |                              |  |                               |
| Name of Bank:   | DD Date: / /2023                   | DD Number:  | DD Amount in Rs.                     |                              |  |                               |
| <b>Address / Contact Details: (Name of the District and Pin code is compulsory)</b>           |                                    |   |                                      |                              |  |                               |
| Address<br>(Present): Taluka:<br>District:<br>State :<br>Pin<br>code:<br>Mob.No.<br>Email ID: |                                    | Address<br>(Permanent):<br>Taluka:<br>District:<br>State :<br>Pin code:<br>Alternate<br>Mob.No.<br>Alternate<br>Email ID: |                                      |                              |  |                               |
| Computer Proficiency:   |                                    |   |                                      |                              |  |                               |
| <b>Academic / Professional Educational all Summary: (Starting form 10<sup>th</sup> class)</b> |                                    |   |                                      |                              |  |                               |
| From<br>(MM/YY)   | To (MM/YY)                         | Degree /<br>Diploma /<br>Certificate  | University /<br>Board /<br>Institute | Specialization /<br>Subjects | Final Year<br>Total Marks &<br>Obtained<br>Marks | Final Year<br>Percentage<br>% |
|   |                                    |   |                                      |                              |  |                               |
|   |                                    |   |                                      |                              |  |                               |
|   |                                    |   |                                      |                              |  |                               |
|   |                                    |   |                                      |                              |  |                               |
|   |                                    |   |                                      |                              |  |                               |

| <b>Work / Experience Summary: (Starting from Current / Most Recent)</b>   |                      |                    |              |   |   |
|---|----------------------|--------------------|--------------|---|---|
| Sr.No.  | From<br>(DD/MM/YYYY) | To<br>(DD/MM/YYYY) | Organization | Designation   | Responsibilities (Min.30<br>and<br>Max.50 Word's) |
|   |                      |                    |              |   |   |
|   |                      |                    |              |   |   |
|   |                      |                    |              |   |   |
|   |                      |                    |              |   |   |
| Total Experience (in Years & Months):   |                      |                    |              | Relevant Experience to the post applied<br>(in<br>Years & Months) |   |
| Notice Period / Joining Time (Days):  |                      |                    |              |   |   |
| Details of Internship / Workshops / Trainings Attended (If any):  |                      |                    |              |   |   |
| <p>Declaration:</p> <p>I hereby declare that all statements made in the application are true, complete and correct to the best of my knowledge and belief. I understand that in the event of any information being found untrue / false / incorrect of I do not satisfy the eligibility criteria my candidature will be cancelled, without assigning any reason thereof. I have read the content of the advertisement and agree to abide by the rules, regulations and procedures for appointment to the post applied for.</p> <p>Name:</p> <p>Place: <span style="float: right;">Signature</span></p> <p>Date:    /    /2023</p> |                      |                    |              |   |   |

Disclaimer:

The applicants are required to submit the duly filled application on or before the due date and time, failing which the application of the said applicant shall be treated as non-responsive. National Health Mission shall not be responsible for late receipt or non-receipt of application/s for any technical reason or whatsoever. The applications received after due date and time shall not be considered.

प्रतिज्ञापन

नमूना अ

मी श्री./श्रीमती/कुमारी.....

श्री.....यांचा/यांची मुलगा/मुलगी/

पत्नी वय.....वर्ष, राहणार.....याद्वारे असे  
जाहिर करतो/करते की.

१) मी.....या पदासाठी माझा अर्ज

दाखल केलेला आहे.

२) आज रोजी मला.....(संख्या) इतकी हयात मुले आहेत. त्यापैकी

दिनांक २३ जूलै, २०२० यानंतर जन्माला आलेला मुलांची संख्या .....आहे.

(असल्यास जन्मदिनांक नमूद करावा)

३) दिनांक २३ जूलै २०२० रोजी हयात असलेला मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक

२३ जूलै २०२० व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मला अपात्र ठरविण्यात  
होईल याची मला जाणीव आहे.

ठिकाण :-

सही/-

दिनांक :-